

आयुर्वेद - खंड १४ : आयुर्वेदीय औषधी - ३

१५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म

(‘प’ पासून ‘ह’ पर्यंतच्या आद्याक्षरांनुसार येणाऱ्या वनस्पती)

मराठी (Marathi)

लेखक

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सदगुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले
(एम.डी. [पीडिअॅट्रिक्स], डी.सी.एच., एफ.ए.एम.एस.)

(‘संतपद’ वा ‘गुरुपद’ म्हणजे ७० टक्के, ‘सदगुरुपद’ म्हणजे ८० टक्के, ‘परातपर
गुरुपद’ म्हणजे ९० टक्के, तर ‘ईश्वर’ म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी !)

डॉ. कमलेश वसंत आठवले

(एम.डी. [पीडिअॅट्रिक्स], डी.एन.बी., एम.एन.ए.एम.एस.,
एफ.ए.ए.पी. [पीडिअॅट्रिक्स अँड निओनेटॉलॉजी] [अमेरिका])




सनातन संस्था

क सनातनचे आयुर्वेदीय ग्रंथ क

वाचा, आचरणात आणा आणि आजार मुळापासून घालवा !

लेखकांचा परिचय



डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सदगुरु (कै.) वसंत बा. आठवले

एम.डी. (पीडिअॅट्रिक्स), डी.सी.एच.,

एफ.ए.एम.एस. अन् 'सनातन संस्थे'चे २७ वे संत

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सदगुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले हे एक प्रख्यात बालरोगतज्ञ होते. वर्ष १९५९

मध्ये त्यांनी मुंबई येथील 'लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालया'त बालरुगण विभागाचा आरंभ केला. या विभागात १९६० ते १९९० ही एकतीस वर्षे ते 'विभागप्रमुख' आणि 'प्राध्यापक' होते. १९८० मध्ये बँकॉक येथे झालेल्या 'पर्यायी पारंपारिक वैद्यकशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदे'चे ते अध्यक्ष होते. १९९६ मध्ये त्यांना 'आयुर्वेदविषयीच्या ग्रंथांचे सर्वश्रेष्ठ लेखक' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना २००१ मध्ये 'आयुर्वेद अन्ड हिपॅटिक डिसअॉर्डर्स' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये 'जीवनगौरव' पुरस्कार, तर २०१२ मध्ये 'इंडियन अकॅडेमी ऑफ पीडिअॅट्रिक्स'द्वारा 'जीवनगौरव' पुरस्कार मिळाला.

१. साधकत्वापासून शिष्यत्वापर्यंतचा प्रवास

१ अ. निःस्वार्थी वृत्ती आणि त्याग हे साधनेला आवश्यक असणारे गुण अंगी असणे : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सदगुरु (कै.) वसंत आठवले यांनी १९८० पासून अध्यात्मातील उच्च तत्त्वविचार लिहून ठेवणे चालू केले होते. रात्रीचा दिवस करून अत्यंत कष्टपूर्वक अर्जित केलेले अध्यात्मातील हे विपुल ज्ञानभांडार त्यांनी १९९० मध्ये 'सनातन संस्थे'ची स्थापना झाल्यावर सनातनच्या ग्रंथांसाठी निःस्वार्थीपणे अर्पण केले. ते संत होण्याच्याही आधी त्यांनी केलेला हा त्याग त्यांची 'साधना' व 'साधकत्व' दर्शवतो. त्यांच्या या लिखाणामुळे आता सनातनचे ग्रंथ खन्या अर्थने परिपूर्ण होत आहेत.

१ आ. 'सनातन संस्था' या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक, थोर संत आणि त्यांचे लहान बंधू सचिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे शिष्यत्व त्यांनी वर्ष २००४ पासून स्वीकारले.

२. संतपदी विराजमान !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११४ (१६.१२.२०१२) या दिवशी ईश्वराप्रतीचा भाव, तीव्र तळमळ, जिज्ञासू वृत्ती आणि विनम्रता या गुणांमुळे ते संतपदी विराजमान झाले ! प्रत्येक जीव त्याच्या एखाद्या साधनामार्गानुसार साधना करून अंतर्मुखता आणि आध्यात्मिक प्रगती साधत संतपदाकडे वाटचाल करतो अन् संतपदावर विराजमान होतो; मात्र डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत आठवले यांनी रुणसेवेद्वारे कर्मयोग, ग्रंथलिखाणाद्वारे ज्ञानयोग, साधनेद्वारे भक्तीयोग आणि गुरुकृपायोग आचरून संतपद प्राप्त केले.

३. देहत्यागापर्यंत सनातनच्या कार्यासाठी सेवारत

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत आठवले सनातनच्या कार्यात शेवटपर्यंत सेवारत होते. सनातनच्या आश्रमात मिळालेल्या दैवी कणांविषयी कळल्यावर त्यांनी सर्व विषय जिज्ञासेने जाणून घेतला व या विषयावर वैज्ञानिक दृष्टीकोनातून संशोधन कसे करू शकतो, याचे परिश्रमपूर्वक चिंतन करून त्यासंदर्भातील उपायही सुचवले.

कार्तिक शुद्ध पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५११५ (९.११.२०१३) या दिवशी म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षी वैद्याचार्य सद्गुरु वसंत आठवले यांनी देहत्याग केला.



डॉ. कमलेश वसंत आठवले

एम.डी. (पीडिअॅट्रिक्स),

डी.एन.बी., एम.एन.ए.एम.एस.; एफ.ए.ए.पी.
(पीडिअॅट्रिक्स अॅड निओनेटॉलॉजी) (अमेरिका).

या ग्रंथाचे दुसरे लेखक डॉ. कमलेश आठवले हे डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत आठवले यांचे सुपुत्र आहेत. ते बालरोगतज्ञ अन् नवजात शिशुरोगतज्ञ असून सध्या अमेरिकेतील ड्यूक युनिवर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये नवजात शिशु रोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त ते 'नॅश जनरल' नामक रुणालयाच्या नवजात शिशु चिकित्सा-विभागाचे संचालक आहेत.

सनातन संस्थेचे संस्थापक सचिवाननंद परब्रह्म

**डॉ. जयंत आठवले यांचे अद्वितीय कार्य
आणि वैशिष्ट्ये यांचा संक्षिप्त परिचय**



१. अध्यात्मप्रसारार्थ ‘सनातन संस्थे’ची स्थापना
२. धर्माधिष्ठित अशा हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेचा उद्घोष आणि कार्यारंभ (वर्ष १९९८)
३. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती : गुरुकृपायोगानुसार साधना करून २०.३.२०२४ पर्यंत १२७ साधक संत झाले, तर १,०५३ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू.
४. देवता, साधना, आचारधर्मपालन, आदर्श राष्ट्ररचना, धर्मरक्षण आदी विविध विषयांवर विपुल ग्रंथ-निर्मिती
५. शारीरिक, मानसिक, तसेच वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपायपद्धतींविषयी संशोधन
६. आचारपालनातील कृती, धार्मिक कृती आणि बुद्धीअगम्य घटना यांचे वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन
७. चित्रकला, संगीत, नृत्य आर्द्धांच्या सात्त्विक सादरीकरणाविषयी संशोधन
८. हिंदुत्ववादी नियतकालिक ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक
९. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी आर्द्धांचे संघटन आणि त्यांना दिशादर्शन !
१०. भीषण आपत्काळ आधीच ओळखून त्या काळात जीवितरक्षणासाठी उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन आणि ग्रंथ

(संपूर्ण परिचयासाठी वाचा – www.Sanatan.org)

ग्रंथाची अनुक्रमणिका

प्रकरण १ : महत्त्वाच्या वनस्पतींचे गुण आणि कार्य	१३
वनस्पती आणि मानवाचे अवयव १३	
१. परिपाठ	१४
२. पहाडमूळ (पाठा)	१४
३. पळस (पलाश)	१५
४. पारिजात (शेफालिका)	१५
५. पाषाणभेद (अश्मधन)	१६
६. पिठवण (पृश्निपर्णी)	१६
७. पित्तपापडा (पर्पटक)	१७
८. पिंपळ (अशवत्थ, बोधिवृक्ष)	१७
९. लेंडी पिंपळी (पिप्पली)	१९
१०. पुदिना (पूतिहा)	२१
११. पुनर्नवा	२२
१२. पुष्करमूळ (पोखरमूळ)	२२
१३. फणस (पनस)	२३
१४. बकुळ (बकु)	२३
१५. बचनाग (वत्सनाभ)	२४
१६. बडीशेप (मिश्रेया)	२४
१७. बदाम (वाताम)	२५
१८. बला (चिकणा)	२५
१९. बाभूळ (सं - बब्बुल)	२६
२०. बावची (बाकुची)	२६
२१. बाहवा (आरग्वध- अमलतास)	२७
२२. बांबू (वंशा) वंशलोचन	२८
२३. ब्राह्मी (मण्डूकपर्णी)	२८
२४. बिब्बा (भल्लातक)	३१
२५. बेल (बिल्व)	३२
२६. बेहडा (बिभीतक)	३४
२७. बोळ (बोलवृक्ष)	३४
२८. भारंगी (भार्गी)	३५
२९. भांग (भंगा)	३५
३०. भोकर (श्लेष्मान्तक)	३६
३१. भुईआवळा (भूम्यामलकी)	३६
३२. मदनफळ (गेळफळ)	३६
३३. महाळुंग (मातुलग)	३७
३४. माका (भृंगराज)	३८

३५. मायफल (मायाफल)	३९	५५. लवंग	५९
३६. मालकांगोणी (ज्योतिष्मति)	४०	५६. लसून (रसोन)	५२
३७. मिरी (मरिच)	४०	५७. लाजाळू	५५
३८. मूर्वा (मोरवेल)	४१	५८. लालमिरची (रक्तमरिच, कटुविरा)	५५
३९. मुरुडरेंग (आवर्तनी)	४२	५९. लिंबू (जम्बीर)	५६
४०. मुसलीकंद (मुसली)	४२	६०. लोध	५६
४१. मुळा (मूलक)	४३	६१. वड (वट)	५७
४२. मेथी (मेथिका)	४३	६२. वरुण (वायवर्णा)	५८
४३. मेंदी (मेदिका)	४४	६३. वाकेरी	५८
४४. मोहरी (सर्षप)	४५	६४. वाराहीकंद	५९
४५. मंजिष्ठा	४५	६५. वावडिंग (विडंग)	५९
४६. रक्तचंदन	४६	६६. वाळा (उशीर) खस	५९
४७. रक्त रोहडा (रोहीतक)	४६	६७. विड्याचे पान (नागवेल)	६१
४८. रानउडीद (माषपणी)	४७	६८. विदारी (भुईकोहळा)	६१
४९. रानमूग (मुद्गपणी)	४७	६९. वेखंड	६२
५०. रास्ना	४७	७०. वेलची	६४
५१. रिंगणी (कंटकारी)	४८	७१. शतावरी	६६
५२. रिठा (अरिष्टक)	५०	७२. शरपुंखा (उन्हाळी)	६६
५३. रुई (अर्क)	५१	७३. शहाजिरे (कृष्णजीरक)	६७
५४. रेवाचिनी (रेचनी)	५१		

७४. शालमली - सावर (मोचरस)	६७	८४. सप्तपर्णी - सातवीण	७३
७५. शालिपर्णी - सालवण	६८	८५. साग (शाक)	७४
७६. शिकेकाई (विमला)	६८	८६. सागरगोटा	७४
७७. शिंगाडा (शृंगाटक)	६९	८७. सारिवा (अनंतमूळ)	७५
७८. शिरीष	६९	८८. सालमिश्री	७५
७९. शिलाजीत	६९	८९. सुपारी (पोफळी) पूग	७६
८०. शेपा (शतपुष्पा) बाळंतशोपा	७१	९०. सुरण	७६
८१. शेवगा (शोभांजन)	७१	९१. हरभरा (चणे) चणा	७७
८२. शंखपुष्पी	७२	९२. हळद (हरिद्रा)	७७
८३. सफेद मुसली (मुशली)	७३	९३. हिंग (हिंगु)	७८
प्रकरण २ : आयुर्वेदीय औषधे आणि दुष्परिणाम		९४. हिरडा (हरीतकी)	७९
प्रकरण ३ : औषधांचे वर्गीकरण		९५. हिराबोल (बोल)	८४
		८५	
		८८	

सनातनच्या ‘निरोगी जीवनासाठी ‘आयुर्वेद’ या मालिकेतील ग्रंथ !

११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म

तुळ्स, कोरफड यांसारख्या नेहमी मिळणाऱ्या वनस्पतींचे औषधी उपयोग ज्ञात झाल्यास खोकला, ताप आदी विकारांसाठी आधुनिक वैद्यांकडे धाव घेण्याची आवश्यकताच भासणार नाही ! या ग्रंथात ‘अ’ पासून ‘न’ पर्यंतच्या अक्षरक्रमानुसार येणाऱ्या ११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत.



————— मनोगत —————

रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत’, असा आयुर्वेदाचा विशाल दृष्टीकोन आहे. आपण जे द्रव्य औषध म्हणून वापरतो, त्या द्रव्याचा मानवी शरीरावर होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांचा अभ्यास करून मगच ते द्रव्य वापरावे.

प्रत्येक द्रव्याचे विशिष्ट गुण आणि कार्य आहे. त्याचा मानवी शरीरासाठी कसा उपयोग करून घ्यावा, हे प्रत्येक वैद्याचे काम आहे. आयुर्वेदीय औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत, ही चुकीची समजूत आहे. प्रत्येक द्रव्यातील गुण आणि कार्य यांचा योग्य रीतीने आणि योग्य मात्रेत उपयोग न केल्यास तेच दुर्गुण होऊन त्यांचे दुष्परिणाम होतात.

आयुर्वेदाने गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट चवीच्या अन्नाचा आणि द्रव्यांचा दोष, धातू आणि मल यांवर कसा परिणाम होतो, याचे चांगले वर्णन केले आहे.

औषधी वनस्पती अगणित आहेत. त्यांची गुण-कर्मे लक्षात रहावीत, यासाठी आयुर्वेदामध्ये या वनस्पतींचे कार्यानुरूप वर्गीकरण करण्यात आले आहे. हे वर्गीकरण या ग्रंथात दिलेले आहे.

हा ग्रंथ वाचून नेहमीच्या वनस्पतींचा रोगनिवारणासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी कसा उपयोग करावा, याची माहिती मिळेल. हा ग्रंथ सामान्य माणसांना, वैद्यकीय विद्याथर्यांना, वैद्य आणि डॉक्टर्स यांनाही उपयोगी होईल. ‘या औषधांचा अभ्यास करून आणि ती योग्य रीतीने वापरून सर्वज्ञ निरोगी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगोत’, हीच त्या जगन्नियन्त्या परमेश्वराजवळ प्रार्थना ! – लेखक